

जनजाती क्षेत्र उपयोगना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोगना
सन २००९-१० चे जिल्हानिहाय व योजनानिहाय
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "कामगार व कामगार
कल्याण"


महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन शुध्दीपत्रक क्र.बीयुडी-२००९/प्र.क्र.३५/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १६ सप्टेंबर, २००९

वाचा: शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.९/का.६, दि.१२ जून, २००९

शासन शुध्दीपत्रक :- उपरोक्त दिनांक १२ जून, २००९ च्या शासन निर्णयातील पृष्ठ क्रमांक ३ येथील लेखाशिर्ष
२२३० ०७६४ योजनेचे नांव "आदिवासी रोजगारभिमुख व्यवसाय शिक्षणाचे सार्वत्रिकरण " सदर योजनेमध्ये टीएसपी
व ओटीएसपी मधील जिल्हयांना वाटप करण्यात आलेल्या तरतुदी आता सोबत जोडण्यात आलेल्या विवरणपत्रानुसार
वाचण्यात याव्यात.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक
संकेतांक २००९०९१६१६५८४१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,

संचालक, सेवायोजन, मुंबई.
संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुंबई-१.
आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ.
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
उच्च व तंत्र शिक्षण विभा/वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
प्रादेशिक उपसंचालक, तांत्रिक शिक्षण, नागपूर/पुणे/मुंबई/औरंगाबाद.
कार्यासन अधिकारी का.क्र.२, व १२ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई
प्रत संबंधित धारिका क्र.बीयुडी २००९/प्र.क्र.९/का.७
निवड नस्ती (का-७)

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००९-१० चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

| जिल्हयाचे नाव | | | २००९-१० साठी केलेली तरतुद | २००९-१० ची अर्थसंकल्पीय तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी | प्रशासकीय विभाग | शेरा |
|---------------|---------------------|--------------|---|--|---|------|
| १ | २ | | ३ | ४ | ५ | |
| | टिएसपी | ओटीएसपी | | | | |
| मुंबई उपनगर | -- | २२ | संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई | उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई | संचालक यांनी तरतुदीचे वाटप करून तसे या विभागास कळवावे. | |
| ठाणे | ११२५७ | -- | | | | |
| रायगड | १३११ | -- | | | | |
| रत्नागिरी | -- | ४ | | | | |
| सिंधुदुर्ग | -- | ४ | | | | |
| नाशिक | १११७७ | १०७३ | | | | |
| धुळे | ४५०० | -- | | | | |
| नंदूरबार | १४२७६ | -- | | | | |
| जळगांव | ४१५० | ७१४ | | | | |
| अहमदनगर | ३१९७ | २९ | | | | |
| पुणे | २००४ | ३१७ | | | | |
| सोलापूर | -- | १५३ | | | | |
| बुलढाणा | -- | ३१७ | | | | |
| अकोला | -- | २७८ | | | | |
| वाशिम | -- | १०९ | | | | |
| अमरावती | ७१२२ | -- | | | | |
| यवतमाळ | ३४९७ | १३११ | | | | |
| नागपूर | ४३७ | ११६६ | | | | |
| वर्धा | -- | २४१ | | | | |
| भंडारा | -- | ६४१ | | | | |
| गोंदिया | २९३० | २६८ | | | | |
| चंद्रपूर | २७५८ | १७४८ | | | | |
| गडचिरोली | ५५५६ | -- | | | | |
| नांदेड | १०९३ | १६५२ | | | | |
| उस्मानाबाद | -- | २२ | | | | |
| एकुण | ७५२६५ | १००६९ | | | | |
| | एकुण एकत्रित | ८५३३४ | | | | |